

गोपनीय

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
अंतर्गत अभियोग दाखल करण्यास
मंजूरी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
परिपत्रक क्रमांक : संकीर्ण-२००१/१०५४ / (प्र.क्र.३४/०१) / ११अ
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : २०/१२/२००१

संदर्भ :- शा. नि. सा.प्र.वि.क्र.:सीडीआर १०९९/ प्र.क्र.६२/९९ / ११अ,
दिनांक ०३ एप्रिल, २०००.

परिपत्रक

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत वेळापत्रक व कार्यपद्धती संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे.

तथापि अशा प्रस्तावांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील परि.५(३) मधील तरतूद खाली पुन्हा उद्धृत करण्यात येत आहे. :-

" प्रशासकीय विभागाने विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यासह सहा आठवड्यात शासनाची अंतिम मंजूरी मिळवावी. एखाद्या प्रकरणात अभियोग दाखल करण्यास विहित कालावधीत मंजूरी देण्यात काही अडचणी असल्यास त्या मुख्य सचिवांमार्फत मा. मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणाव्यात. "

उपरोक्त तरतूदीच्या अनुषंगाने असे सूचित करण्यात येते की, सर्व मंत्रालयीन विभागाच्या सचिवांनी आपल्या विभागात ए.सी.बी. कडून खटला दाखल करण्यास मंजूरी मिळण्याकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा आढावा घेऊन विहित कार्यमर्यादेपलिकडे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव विलंबाची कारणे नमूद करून मुख्य सचिव यांचेमार्फत मा. मुख्यमंत्री यांचेकडे येत्या १५ दिवसात सादर करावेत.

तसेच विभागाच्या नियंत्रणाखालील कार्यालयांकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा आढावा घेऊन विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात.

दिनांक ३१/१२/०१

(बी. के. अग्रवाल) २०/१२/०१

शासनाचे अपर मुख्य सचिव

प्रति,

- १) मुख्य सचिव,
- २) प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय,